



महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी

जून महिन्यातील कामांचा तपशील

बागायती कापूस

- * बीटी कापूस लागवडीनंतर ३० दिवसांनी नव खताचा दुसरा हसा (५० किलो नव प्रति हेक्टर) देवून पाणी द्यावे.
- * बिगर बीटी कापूस लागवडीनंतर ३० दिवसांनी नव खताचा दुसरा हसा (४० किलो नव प्रति हेक्टर) देवून पाणी द्यावे.
- * मावा, तुडतुडे इत्यादी रस शोषणाऱ्या किंडीचा अधिक नुकसान पातळीपेक्षा जास्त प्रादुर्भाव दिसून आल्यास ५ टक्के निंबोळी अर्काची फवाराची करावी. लैंडीबर्ड बिटल, क्रायसोपा या सारख्या मित्र किंडीचे संवर्धन करावे.
- * बीटी कपशीमध्ये गुलाबी बोंड अलीच्या सर्वेक्षणासाठी शेतात हेक्टी ५ कामगंध सापेळे उभारावेत व त्यातील पेक्टीने ल्यू दर २१ दिवसांनी बदलावे.
- * शेतामध्ये तण दिसून आल्यास ३० ते ३५ दिवसांनी एक खुरपणी करावी.

ऊस

- * आडसाली उसाच्या लागणपूर्व तयारीच्या दृष्टीने जमिनीची निवड, पूर्व मशागत, रान बांधणी, ऊस जाती, बेळे उपलब्धता सेंद्रीय आणि रासायनिक खत पुरुवठा, तणनाशके व अंतरपिके याबाबत मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगांव येथील शासक्षांनी सल्ला मसलत करून यासाठी तजवीज करून ठेवावी.
- * पूर्वांगापांवी आणि आडसाली ऊस जोमदार वाढीच्या अवस्थेत असून, जमिनीतील ओल, पाऊसमान पाहून उपलब्धतेनुसार नियमित पाणी पुरुवठा करावा.
- * उशीरा लागण झालेल्या सुरु उसास मोठ्या बांधणीच्या वेळी १०० किलो नव (२१७ किलो युरिया), ५५ किलो स्फुरद (३४४ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि ५५ किलो पालाश (९२ किलो म्युरेट ऑफ पोटेंश) अशी प्रती हेक्टरी रासायनिक खताची मात्रा द्यावी.
- * उसास युरियाची मात्रा देताना निंबोळी पेंडीची बारीक भुकटी एक किलो व सहा किलो युरिया असे प्रमाण ठेवावे.
- * खोडवा उसास (खोडवा ठेवल्यानंतर १३५ दिवसांनी) पहारीच्या सहाय्याने खताचा दूसरा हसा म्हणजेच १२५ किलो नव (२७२ किलो युरिया), ५५ किलो स्फुरद (३४४ किलो सिंगल फॉस्फेट) आणि ५५ किलो पालाश (९२ किलो म्युरेट ऑफ पोटेंश) अशी प्रती हेक्टरी रासायनिक खताची मात्रा द्यावी.
- * पट्टा पद्धत आणि सूक्ष्म जलसिंचन पद्धत यांचा अवलंब केल्यास उसावरील पाण्याचा ताण कमी करता येईल.
- * ठिबक सिंचनाची सोय असल्यास २१ ते २६ आठवड्यांपर्यंतच्या सुरु व खोडवा उसाला वाढीच्या अवध्येनुसार एकी ४ किलो पांढरे म्युरेट ऑफ पोटेंश प्रती आठवडा ठिबक सिंचन प्रणाली मधून द्यावीत.
- * हुमणीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रात्रीच्या वेळी कडुलिंब, बार, बाबूल या झाडांवर जमा होणारे हुमणीचे भुंगेरे गोळा करून रोकलेली शिरी पाण्यात टाळून त्याचा नाश करावा. हा उपक्रम समुदायिकरित्या २-३ वेळा करावा.
- * कांडीकडीचा प्रादुर्भाव असल्यास ट्रायकोग्रामा चिलोनिसी या परोपजीवी मिक्रिटकाचे ५ ते ६ ट्रायकोगार्ड प्रती हेक्टरी वापरावेत.
- * पांढऱ्या मारीच्या बंदेवसासाठी व्हर्टिसिलीयम लेंगी (फुले बगीसाईड) १ ते २ किं.ग्र. प्रती हेक्टरी फवारावे.
- * ऊस पिकास पायरिलाचा प्रादुर्भाव असल्यास इप्टीकोनिया मेल्यनोल्युका या परोपजीवी मित्र किटकाचे ५,००० जिवंत कोष अथवा ५०,००० अंडीपुंज प्रती हेक्टरी वापरावेत.

कडधान्य पिके

मूग आणि उडिद

- * दुसऱ्या पंधरवाड्यात चांगला पाऊस झाल्यावर वापरश्यावर बीजप्रक्रिया करून पेरणी करावी. (प्रती किलो विद्यार्णास ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा व यानंतर २५ ग्रॅम रायझोबियम जीवाणूसंवर्धक). शिफारशीत खत मात्रा (२० :४० :०० / हेक्टर) पेरणीवेळी द्यावी.

तूर

- * दुसऱ्या पंधरवाड्यात चांगला पाऊस झाल्यावर बीजप्रक्रिया (२ ग्रॅम थायरम + २ ग्रॅम बाविस्टीन किंवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा / किलो विद्यार्णे व यानंतर २५० ग्रॅम रायझोबियम जीवाणूसंवर्धक / १० किलो विद्यार्णे) करून वापरश्यावर पेरणी करावी. शक्यतो ७ जून ते ७ जुलै पर्यंत पेरणी करावी. शिफारशीत खत मात्रा पेरणीवेळी द्यावी.
- * तणनाशकाचा वापर करावाचा असल्यास पेरणीनंतर लगेच पुरेसा ओलावा असताना उगवणीपूर्व तणनाशक पैंडिमध्यालीन फवारावे.
- * पेरणीनंतर १० दिवसांनी नांग्या भराव्यात.

भात

* रोपवाटीका नियोजन

अ) सुधारीत जाती

पद्धत	विद्यार्णे किलो प्रती हेक्टरी
पुनर्लागवड	३५-४०
पेरणी	७५
टोकण (१५-२५X १५-२५) सें.मी.	२५-३०

ब) संकरीत जातीसाठी प्रती हेक्टरी २० किलो विद्यार्णे वापरावे

* बिजप्रक्रिया

पेरणीपूर्वी विद्यार्णे २.५ ग्रॅम प्रती किलोग्रॅम याप्रमाणे कार्बो-नाडिमिंग किंवा थायरम/कॅप्टन बुरशीनाशक चोळावे. त्यानंतर अंटोझोबॉर्कटर, स्फुरद विरघळणारे जीवाणू व अंझोप्पिरीलिअम या जीवाणू खताची २५० ग्रॅम प्रती १० किलो विद्यार्णा बीजप्रक्रिया करावी.

* पेरणी कालावधी व पेरणी अंतर

- अ) पुनर्लागवड भात : १ मीटर रुंदी, १५ सें.मी. उंची व सोईनुसार लांबी ठेवून गादी वापरावर खरीप हंगामामध्ये १ जून ते ३० जून पर्यंत पेरणी करावी. साधारणत : १० गुंडाची रोपवाटीका १ हेक्टर लागवडीसाठी पुरेशी ठरते. रोपवाटीकेसाठी २५० ग्रॅम शेणखत, ५०० ग्रॅम नव, ४०० ग्रॅम स्फुरद, ५०० ग्रॅम पालाश प्रती गुंडा द्यावे. पेरणी ओळीत करावी. पेरणीनंतर १५ दिवसांनी ५०० ग्रॅम नव प्रती गुंडा रोपे वाढीसाठी द्यावे.
- ब) पेरभात : भात विद्यार्णे २२.५ किंवा ३० सें.मी. अंतर ठेवून पेरणी करावी.
- क) टोकण पद्धत : भात विद्यार्णे ३० X १५ सें.मी. किंवा २२.५ X २२.५ सें.मी. अंतरावर टोकण करावे.

* तण नियंत्रण

- रोपवाटीका :** रोपवाटीकेतील तण नियंत्रणासाठी १५ मि.ली. ऑक्झीफ्लुरोफेन २३.५ टक्के ई.सी. प्रती १० लिटर पाण्यात पेरणीनंतर दोन ते तीन दिवसात फवारावे अथवा ब्युटाक्लोर ५० ई.सी. १.५ किलो क्रियाशील घटक प्रती हेक्टरी अथवा अॅनिलोगोर्ड ३० ई.सी. ३ किलो क्रियाशील घटक प्रती हेक्टरी फवारण्यात यावे.
- पेरभात व टोकण पद्धतीचा भात**
- पेरभात व टोकण पद्धतीच्या भात शेतीमध्ये पेरणीनंतरची कुळवणीपूर्वे तण नियंत्रण होते परंतु, रासायनिक पद्धतीने तणनियंत्रण करण्यासाठी तण उगवणीपूर्वी पेरणीनंतर लगेचच ६४० मि.ली. ऑक्झीफ्लुरोफेन २३.५ टक्के ई.सी. ०.१५० किलो क्रियाशील घटक प्रती हेक्टरी दोन ते तीन दिवसांत फवारावे व त्यानंतर तण उगवल्यानंतर २५ दिवसांच्या आत २० ग्रॅम मेटसल्फुरोन मिथाईल १० टक्के + कॅटोरीम्युरोन इथाईल १० टक्के तयार मिश्रण ०.००४ किलो क्रियाशील घटक प्रती हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे अथवा ३० टक्के ई.सी. ०.७५ क्रियाशील घटक प्रती हेक्टरी दोन ते तीन दिवसांत फवारावे व त्यानंतर तण उगवल्यानंतर २५ दिवसांच्या आत २-४-८-१०.५ किलो क्रियाशील घटक प्रती हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे व ४० दिवसांनी एक बेणी करावी.
- पैक**
- पेरभात व टोकण नियंत्रण विद्यार्णे १५ ग्रॅम प्रती हेक्टरी व यानंतर २५० ग्रॅम नव ते २५० ग्रॅम स्फुरद पालाश शेणखत व निंबोळी पैंड द्यावी. त्यानंतर ५०० ग्रॅम पालाश शेणखत व निंबोळी पैंड द्यावी. हस्त बहाराच्या नियोजनासाठी जिब्रेलिक अॅसिड ५० पी पी एम ची फवारणी करावी.
- पिट्या ठेकून : क्लोरोपोयरीफॉस २० टक्के २० मिली / १० लि. पाण्यातून फवारावे.
- कोळी : डायकोफॉल २०-२५ मिली / १० लि. पाण्यातून फवारावे.
- खेळ्या रोगाच्या नियंत्रणासाठी लिंबू बागेमध्ये झाडावरील वाळलेल्या फांद्या काढून कापलेल्या जागेवर बोडीपेस्ट लागावी.
- डिंक्या, मुळकज रोग नियंत्रण - डिंक्या, मुळकज रोग नियंत्रणासाठी सायामॉक्झानिल + मॅंकोझेक २ ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणात १५ लिटर प्रती झाड द्रावणाची आलवणी करावी.
- आंबा - पावसाळ्यात पूर्ण वाढ झालेल्या आंब्यास दरवर्षी ५० कि. शेणखत + १५०० ग्रॅम नव ते ५०० ग्रॅम स्फुरद + ५०० ग्रॅम पालाश द्यावे. पैकी नत्राचा हसा जुले व स्टेंटेवर मध्ये दोन समान हप्त्यात विभागून द्यावा. तर स्फुरद व पालाश जुलैमध्ये एकाच हप्त्यात द्यावे.
- पेरु - पावसाळ्यात पूर्ण वाढ झालेल्या झाडास दरवर्षी ४-५ घमेली शेणखत, १०० ग्रॅम नव, ३०० ग्रॅम स्फुरद, व ३०० ग्रॅम पालाश पैकी निम्न नव बहाराच्या वेळी व उलेला नव फलधारणेनंतर द्यावा, तर स्फुरद व पालाश एकाच हप्त्यात बहाराच्या वेळी द्यावा.

नाचणी

* रोपवाटीका

- गादीवाका साधारणत: १ ते १.५ मी. रुंद आणि ८ ते १० सें.मी. उंच व उत्तरान